

उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब
राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या
बदलीने पदस्थापनेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश, क्रमांक : बदली-०७२४/प्र.क्र.२९५/ई-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,
दिनांक : ०९ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ:- शासन आदेश, क्र. बदली-०७२४/प्र.क्र.२९५/ई-६, दि.१४.०८.२०२४

शासन आदेश:-

-महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने संदर्भाधीन दिनांक १४.०८.२०२४ च्या शासन आदेशान्वये बदलीने पदस्थापना करण्यात आलेल्या उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील खालील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेमध्ये प्रशासकीय कारणास्तव अंशतः बदल करून, रकाना क्र.४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारित पदस्थापना करण्यात येत आहे:-

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	दि.१४.०८.२०२४ च्या आदेशानुसार पदस्थापनेचे पद	सुधारित पदस्थापनेचे पद
१	२	३	४
१	श्रीम. स्मिता राकेश गौड	उप अधीक्षक भूमि अभिलेख, वेल्लहा, जि.पुणे	उप अधीक्षक भूमि अभिलेख, पुरंदर, जि. पुणे.

२. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.), पुणे यांनी, वरील अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापनेच्या जागी हजर होण्यास तात्काळ कार्यमुक्त करावे.

३. संबंधीत अधिकाऱ्यांस नवीन पदस्थापनेच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते नवीन पदस्थापनेच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास doe&.rfd@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर त्वरित कळवावे.

४. संबंधीत अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच म.ना.से. (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास, ते संबंधीत अधिकाऱ्यास मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मूळ कार्यालयाकडे बदली झालेल्या अधिकाऱ्याचे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.

५. सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१५१५५३९६१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(रमेश जगताप)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति:

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे.

प्रत:-

- १) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई -३२.
- २) स्वीय सहायक,अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) सर्व उप संचालक/जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
- ४)महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ५) संबंधित अधिकारी -
(द्वारा- जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.), पुणे.).
- ६) कार्यासन ई-६ संग्रहार्थ.